

१७ मॅन्युलस

कार्यकारी अभियंता /डी-३ विभाग / मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्चना मंडळ.

मॅन्युअल	तपशिल
[१]	संस्थेचा तपशिल, कार्य आणि कर्तव्ये
[२]	अधिकारी / कर्मचा-यांचे अधिकार आणि कर्तव्ये
[३]	निर्णय घेण्याची कार्यपद्धती व पर्यवेक्षण / देखरेख आणि उत्तरदायित्व.
[४]	कर्तव्ये व जबाबदा-या पार पाडण्यासाठी ठरवून दिलेली मानके.
[५]	कर्तव्ये बजावताना मंडळाच्या अधिकारी कर्मचा-यांकडून वापरण्यात येणा-या नियम, विनियम सूचना ,हस्तपुस्तिका व अभिलेख यांचा तपशिल.
[६]	मंडळ स्तरावर अथवा मंडळाचे नियंत्रणाखाली असलेल्या कागदपत्रांची वर्गवारी दर्शविणारा तक्ता .
[७]	धोरण तयार करणे किंवा प्रशासन यामध्ये जनतेच्या सहभागाविषयी अस्तिवात असलेल्या व्यवस्थेचा तपशिल.
[८]	कामकाजात सल्ला देण्यासाठी मंडळाचाच भाग असलेल्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त सभासद असणारे मंडळ, परिषद, समिती गठीत केली असल्यास त्यांची माहिती , अशा मंडळ परिषद किंवा समिती यांच्या बैठका किंवा बैठकांचे इतिवृत्त सर्व सामान्य जनतेस खुले असते काय त्या बाबत माहिती.
[९]	मंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांची सूची.
[१०]	मंडळाच्या अधिकारी कर्मचा-यांना मिळणारे मासिक वेतन व नुकसान भरपाई देण्याची विनियमातील पद्धत .
[११]	प्रत्येक नियोजनासाठी अर्थसंकल्पात केलेली प्रस्तावित तरतूद व प्रत्यक्ष झालेला खर्च
[१२]	अर्थसहाय्यीत कार्यक्रम राबविण्याची पद्धत अर्थसहाय्याची रक्कम व लाभार्थी यांचा तपशिल .
[१३]	मंडळातर्फे देण्यात येणा-या सवलत परवाना किंवा अधिकृत यांच्या लाभार्थीचा तपशिल.
[१४]	इलेक्ट्रॉनिक माध्यमावर उपलब्ध असलेल्या माहितीचा तपशिल
[१५]	माहिती मिळविण्यासाठी नागरीकांना उपलब्ध असलेले सुविधाचा तपशिल वाचनालय व वाचनखोली असल्यास त्यांच्या कामकाजाच्या वेळबाबतच्या तपशिलसह.
[१६]	माहिती अधिका-यांचे नाव पदनाम आणि अन्य तपशिल.
[१७]	विहीत केलेली अन्य माहिती.

कार्यकारी अभियंता /डी-३ विभाग / मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ.

मॅन्युअल - १

संस्थेचा तपशील आणि कर्तव्य/ कार्याचा तपशील-

डी-३ विभाग / मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचा कार्यक्रम आणि कर्तव्य, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अधिनियम, १९७६ नुसार पार पाडण्यात येतात.

अ) कार्य :-

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या डी-३ विभागाच्या क्षेत्रातील उपकरप्राप्त इमारतींची व पुनर्रचित इमारतींची व संक्रमण शिंबीरांची देखभाल व दुरुस्ती करणे, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील इमारतींची पुनर्रचना करणे,

ब) कार्याचे स्वरूप :-

- १) इमारतींच्या योजनेच्या आराखडयास स्थानिक संस्थेची मंजूरी घेणे.
- २) इमारतींच्या दुरुस्तीच्या कामासाठीच्या योजनेस प्रशासकीय मान्यता प्राप्त करणे.
- ३) योजनेचे सविस्तर अंदाजपत्रक बनवून तांत्रिक मंजूरी घेणे.
- ४) बांधकामाकरीता निविदा मागविणे.
- ५) प्राप्त झालेल्या निविदा सक्षम अधिकाऱ्यांकडुन मंजूर करून घेणे.
- ६) बांधकामाबाबत ठेकेदारां बरोबर करारपत्र करून प्रत्यक्ष योजना राबविणे.
- ७) मुंबई मंडळाच्या वसाहतीतील मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या ताब्यात असणाऱ्या संक्रमण शिंबीराशी संबंधित जलपुरवठा यंत्रणा, मलनिसःरण यंत्रणा, रस्ते इ. बाह्य सुविधांची देखभाल, दुरुस्ती करणे, सुविधांची उन्नतीकरण करणे.
- ८) नव महाराष्ट्र एम. पी मिल कंपाऊंड, ताडदेव येथे कटकरी महिलांसाठी वसतीगृह बांधणे.
- ९) मा. उपमुख्य अभियंता, परिमंडळ-२, दु. व पु. मंडळ यांनी नेमुन दिलेल्या पॉकेट २ मधील रस्ता क्र. १० वी, ११ वी व १२ वी गल्ली, कामाठीपुरा येथील उपकर प्राप्त इमारतींचा ३३/९ अंतर्गत पुनर्विकास प्रस्ताव व Feasibility Report बनविणे व भाडेकरू / रहीवाश्यांची पात्रतेबाबतचा प्रस्ताव छाननी करणे व प्रस्ताव मंजूरीसाठी सादर करणे.

मॅन्युअल -२
अधिकारी आणि कर्मचारी यांचे अधिकार आणि कर्तव्ये

डी-३ विभाग / मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे अधिकारी यांचे अधिकार महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण यांचे अधिकार प्रदान ठराव क्रमांक ५६८१, दि. २८.५.२००९ अन्वये तसेच महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिका व महाराष्ट्र सार्वजनिक लेखा संहिता तसेच प्राधिकरणाचे विविध ठराव, परिपत्रके व आदेश या नुसार पार पाढण्यात येतात.

तसेच मुख्य अभियंता / प्रा. यांनी १९९४ साली अभियंत्यांची जबाबदारी आणि कर्तव्ये बद्दलचे प्राधिकरणाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकाची स्वतंत्र पुस्तिका तयार केलेली आहे.

कार्यकारी अभियंता / डी-३ विभाग / मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळांतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या कामाचे स्वरूप खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

अ. क्र.	अधिकाऱ्याचे / कर्मचाऱ्याचे नाव	पदनाम	सोपविण्यात आलेली कर्तव्ये व जबाबदार्या
१)	श्री. बाळासाहेब पाटोळे	कार्यकारी अभियंता	<p>१. डी-३ विभागातील उपकरप्राप्त इमारतींची दुरुस्ती, पुनर्विकास, पुनर्रचना व पुनर्रचित इमारतींची देखभाल, संयुक्त पुनर्विकास.</p> <p>२. डी-३ विभागांतर्गतील संक्रमण शिविरांची देखभाल.</p> <p>३. नव महाराष्ट्रनगर एम. पी. मिल. कंपाऊंड, ताडदेव येथील कष्टकरी हिलांसाठी वसतीगृह बांधणे.</p>
२)	श्री. यु. एस. माने	उप अभियंता	<p>१) ऑगस्ट क्रांती मार्ग, कंबाला हील रोड, नेपियन्सी रोड, सेटलवाड लेन, दादीसेठ लेन, ओवेन्डन रोड, बाबुलनाथ रोड, गावदेवी रोड, पंडीता रमाबाई मार्ग, कारमायकल रोड, फोरजेट रोड, चौपाटी रोड, ए. आर. रांगणेकर मार्ग, तेजपाल रोड, लेबरनम रोड, व इतर, येथील उपकरप्राप्त इमारतींची दुरुस्ती व पुनर्विकासाची कामे, न्यायालयीन दावे व इतर कामे.</p> <p>२) पुनर्रचित इमारतींची (BT) देखभाल-०५ इमारती, आ) मनियार ए-१, ब) मनियार बी-१, क) मनियार सी-१, ड) मनियार सी-२, साई दर्शन इत्यादी.</p>
३)	श्री. विशाल जाधव	उप अभियंता	<p>१) बी. जी. खेर मार्ग, बाणगंगा रोड, डॉगरशी रोड, लिटील गिंजा रोड, माऊंट प्लेझंट रोड, नारायण दाभोळकर मार्ग, जे. मेहता रोड, शांताराम नारायण रोड, सीरी रोड, वाळकेश्वर रोड, येथील उपकरप्राप्त इमारतींची दुरुस्ती व पुनर्विकासाची कामे, न्यायालयीन दावे व इतर कामे</p> <p>२) पुनर्रचित इमारती शीव स्मृती बाबत देखभाल.</p> <p><u>संक्रमण शिबीर</u></p> <p>अ) भारत नगर संक्रमण शिबीर, बांद्रा पुर्व</p> <p>ब) निर्मल नगर संक्रमण शिबीर, खार पुर्व [पुनर्विकास ना हरकत प्रमाणपत्र]</p> <p>३] एस.बी.यु.टी. शी संबंधित प्रकरणे,</p> <p>४] कामाठीपुरा ११ वी गल्ली येथील इमारतीचे सर्वेक्षण.</p>
४)	श्रीमती सारिका लोखंडे [अतिरिक्त कार्यभार]	उप अभियंता	<p>१. महालक्ष्मी टैपल रोड, भुलाभाई देसाई रोड, पेडर रोड, नवरोजी गमाडीया रोड, बोमनजी पेटीट स्ट्रिट, राघवजी रोड, बहिरावजी गमाडीया हील, ताडदेव रोड, फेरर ब्रिज, जावी दादजी मार्ग, , येथील उपकरप्राप्त इमारतींची दुरुस्ती</p>

			<p>व पुनर्विकासाची कामे, न्यायालयीन दावे व इतर कामे</p> <ol style="list-style-type: none"> २. आय.ए.एस. अधिका-यांसाठी अतिथी गृह [वेळींगटन व्हयु]' आणि माटुंगा वास्तु. ३. V.P. /C.O./MB. च्या सेवानिवासस्थान, (Cresent Tower) ४. एम.पी.मिल. कंपाऊंड येथे महिलांकरीता वसतीगृह बांधणे ५. कामाठीपुरा १२ वी गल्ली येथील इमारतीचे सर्वेक्षण.
५)	श्री जितेश पाटोळे	शाखा अभियंता	<ol style="list-style-type: none"> १. विभागाचे अर्थसंकल्प, मासिक प्रगती अहवाल, अंदाजपत्रकांची तपासणी करणे व मंजूरीसाठी सादर करणे, टास्क मैनेजमेंट, वरिष्ठ कायालयास द्याववयाची माहिती तयार करणे. २. पुनर्रचित इमारतींची (RT) तसेच मालकी तत्वावरील इमारतींची देखभाल व इतर कामे. ३. उपकरप्राप्त इमारतींची सर्व तांत्रिक कामे. <p>विभागाचे लेखापरिक्षण अहवाल, दक्षता व गुणनियंत्रण विभागाचे अहवाल तयार करणे.</p>
६)	कु. अंबिका चौधरी	कनिष्ठ अभियंता	<ol style="list-style-type: none"> १) पुनर्रचित इमारतींची (RT), संक्रमण शिबीर तसेच मालकी तत्वावरील इमारतींची जलदेयके तयार करणे. २) उपकरप्राप्त इमारतींचा अंदाजपत्रक तपासणी करणे. ३) सुरक्षा व दक्षता विभाग /लेखापरिक्षक यांच्या शे-यांची पुर्तता करणे. ४) उपकरप्राप्त इमारतींचे पावसाळापुर्व सर्वेक्षण करणे. ५) उपकरप्राप्त इमारतींची दुरस्थीची नोटीस तयार करणे तसेच वास्तुशास्त्र नियुक्तीचा प्रस्ताव तयार करणे. ६] एम. पी. आर. बनविणे व Budget बाबत कार्यवाही करणे.
	श्री वसंत महाडीक	सहाय्यक	<ol style="list-style-type: none"> १) निवीदा संबंधित सर्व कामे आ] निवीदा छापुन घेणे, ब] निवीदा सुचना तयार करणे, क] निवीदा विक्री- स्विकृती करणे, ड] Bid Appraisal, Acceptance, Ext. of Time Limit, संबंधित कामे करणे, ई] प्रस्ताव, फ] तयार करणे, २) कायदेश तयार करणे व कायदेश नोंदवही अद्यावत करणे, ३) कामांच्या निविदा बाबतची कार्यवाही. ४). S.D. Release & Scrutiny Sheet of Bill संबंधित कामे करणे,
७)	श्री. जगदिश जाधव	वरिष्ठ लिपिक	<ol style="list-style-type: none"> १) अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या आस्थापना संबंधित सर्व कामे, दूरध्वनी देयके बाबत कार्यवाही करणे. २) बिल रजिस्टर अद्यावत ठेवणे. ३) अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या मासिक हजेरी अहवाल बनविणे. ४) रजा मंजूरी अहवाल सादर करणे. ५] माहिती अधिकार अधिनीयम -२००५ अंतर्गत अपिल बाबतची कार्यवाही करणे .

८)	श्री. अनुप डिक्कर	वरिष्ठ लिपिक	<p>१] . दैनंदिन जावक संबंधित सर्व कामे पार पाडणे.</p> <p>२] माहिती अधिकार नोंदवही अद्यावत करणे.</p> <p>३] अंदाज पत्रक नोंदवही अद्यावत करणे</p> <p>४] कामाठीपुरा येथील पुनर्विकासाबाबत</p> <p>५] उप अभियंता यांना सहाय्यक म्हणून सहकार्य करणे</p> <p>६] दक्षता विभागाकडून प्राप्त Observation Memo शो-यांची माहिती व नोंदी घेणे</p>
९)	श्री. निलेश निकाडे	कनिष्ठ लिपिक	<ol style="list-style-type: none"> १. दैनंदिन आवक संबंधित सर्व कामे पार पाडणे. २. वास्तुशास्त्रज्ञ नेमणुक नोंद वही अद्यायावत ठेवणे. ३. प्रशासकीय मंजुरी आदेश नोंद वही अद्यायावत ठेवणे. ४. शासन संदर्भ नोंदवही अद्यावत करणे, ५. आमदार / खासदार विकास निधी कामांची नोंदवही अद्यावत करणे, ६. V.P. reference / Watch Reference / तारांकीत प्रश्न ७. पुनर्रचित इमारतीतील पाण्याची देयके व मालमत्ता कराचे अधिदान करणेकरीता पत्रव्यवहार करणे, ८. दैनंदिन ई-मेल तपासुन त्याबाबत संबंधित उप अभियंता यांना अवगत करणे. ९. ना हरकत प्रमाणपत्राबाबतची कार्यवाही करणे १०. उप अभियंता यांना सहाय्यक म्हणून सहकार्य करणे.
१०)	श्री. प्रविण शिंदे	शिपाई	कार्यालयीन कामे.

मॅन्युअल - ३

निर्णय घेण्याची कार्यपद्धती व पर्यवेक्षण / देखरेख उत्तरदायित्व.

कार्यकारी अभियंता / डी-३ विभाग / मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळांतर्गत विविध बाबी संबंधी निर्णय घेण्याबाबतची माहीती खालीलप्रमाणे.-

अ. प्रशासकीय मान्यता:-

प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव संबंधीत कार्यकारी अभियंता सादर करतात त्यावर मुख्य लेखाधिकारी आर्थिक बाजूंची पडताळणी करतात. तदनंतर सदर प्रस्तावाची छाननी करून उपमुख्य अभियंता यांच्या मार्फत मुख्य अधिकारी / मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ व मुख्य अभियंता / प्रा. तथा वित्त नियंत्रक यांच्या अभिप्रायासह प्रस्ताव प्रशासकीय मान्यता प्रदान करणेसाठी मा.उपाध्यक्ष / प्रा. यांना सादर केला जातो. काही प्रकरणे आवश्यकता असल्यास वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ/प्रा., विधी सल्लागार/ प्रा. यांचेही अभिप्राय नोंदविले जातात. प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार मा.उपाध्यक्ष /प्रा. यांना आहेत.

ब. तांत्रिक मान्यता :-

प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यानंतर कार्यकारी अभियंता यांच्या विभागामार्फत सविस्तर अंदाजपत्रकांना तांत्रिक मान्यतेचा प्रस्ताव तयार केला जातो. प्राधिकरणाने निर्गमित केलेल्या अधिकार प्रदानतेनुसार वेगवेगळ्या स्तरावर तांत्रिक मान्यता प्रदान केली जाते. जसे की, दुरुस्तीच्या कामाच्या रु. १००.०० लाखापर्यंतच्या बांधकामाच्या योजनांच्या अंदाजपत्रकास कार्यकारी अभियंता स्तरावर तांत्रिक मान्यता प्रदान केली जाते.

दुरुस्तीची अंदाजपत्रके व योजनांची रु. २५०.०० लाखापर्यंतच्या बांधकामाची अंदाजपत्रके कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत तयार करून मान्यतेसाठी उपमुख्य अभियंता यांना सादर केली जातात. उपमुख्य अभियंता कार्यालयात सदर अंदाजपत्रकाची छाननी कनिष्ठ अभियंता व उप अभियंता यांच्या मार्फत केली जाते व सर्वसाधारण / प्रशाकिय मान्यतेसाठी अंदाजपत्रके उपमुख्य अभियंता यांच्याकडे सादर केली जातात. सर्वसाधारण / प्रशाकिय मान्यता झालेनंतर अधिकार प्रदानानेनुसार तांत्रिक मान्यता प्रदान केली जाते.

क. प्रारूप निविदा तथा निविदा :-

तांत्रिक मान्यता प्राप्त झाल्यानंतर कार्यकारी अभियंता यांच्या विभागामार्फत सदर कामाची प्रारूप निविदा तयार करण्यात येते. कार्यकारी अभियंता यांना रु. १००.०० लाखापर्यंतच्या प्रारूप निविदा व निविदांना मंजूरी देण्याचे अधिकार आहेत.

रु. १००.०० लाखावरील व रु. २५०.०० लाखापर्यंतच्या प्रारूप निविदा कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत तयार करण्यात येतात व त्याची छाननी उपमुख्य अभियंता कार्यालयातील शाखा अभियंता व उप अभियंता यांच्यामार्फत केली जाते. व मंजूरीसाठी उपमुख्य अभियंता यांना सादर केली जातात. रु. २५०.०० लाखापर्यंतच्या प्रारूप निविदा व निविदा मंजूर करण्याचे अधिकार उपमुख्य अभियंता यांना आहेत.

रु. २५०.०० लाखावरील वरील सर्व कामांच्या प्रारूप निविदा मंजुर करण्याचे अधिकार मुख्य अभियंता / प्रा. यांना आहेत. याबाबतचे प्रस्ताव कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत तयार करण्यात येतात. व त्याची छाननी उपमुख्य अभियंता कार्यालयातील शाखा अभियंता व उप अभियंता यांच्यामार्फत केली जाते व मंजुरीसाठी उपमुख्य अभियंता यांच्या शिफारशीसह यांना सादर केली जातात. तसेच रु. २५०.०० लाखावरील निविदा मंजुर करण्याबाबतचा प्रस्ताव कार्यकारी अभियंता व उप अभियंता यांच्यामार्फत केली जाते. व मंजुरीसाठी उपमुख्य अभियंता यांच्या शिफारशीसह मुख्य अभियंता यांना सादर केला जातो. रु. २५०.०० लाखापर्यंतच्या निविदा मंजुर करण्याचे अधिकार मुख्य अभियंता यांना आहेत.

ड. अतिरिक्त बाबी -

योजनेचे काम करीत असताना अचानक काही अतिरिक्त काम / बाब उदभवल्यास व सदर बाबीचा अंतर्भाव कराऱ्यात नसल्यास अशी बाब ठेकेदारास अतिरिक्त बाब म्हणून मंजुर केली जाते. अतिरिक्त बाब मंजुर करण्याचा प्रस्ताव कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत तयार केला जातो. रु. ५०,०००/- पर्यंतच्या अतिरिक्त बाबीस कार्यकारी अभियंता मंजूरी प्रदान करतात. व त्यावरील रक्कमेच्या अतिरिक्त बाबीस उपमुख्य अभियंता मंजूरी प्रदान करतात.

इ. ठेकेदाराचे काही वाद असल्यास अशा प्रकरणी अंतिम निर्णय अधिकारी -

योजनेचे काम करीत असताना ठेकेदार व संबंधित विभाग / मंडळ यांच्यात काही विषय / बाब याबाबत काही मतभेद असल्यास अशी प्रकरणे संबंधित कार्यकारी अभियंता विभागामार्फत मुख्य लेखाधिकारी तथा उपमुख्य अभियंता यांच्या अभिप्रायासह उपाध्यक्ष / प्रा. यांना सादर करतात. याप्रकरणी अंतिम निर्णय अधिकारी उपाध्यक्ष / प्रा. हे आहेत.

ई. धोरणात्मक निर्णय / बाब टिप्पणी -

काही विशिष्ट प्रकरणी धोरणात्मक निर्णय घ्यावयाचा असेल किंवा मंडळ तथा प्राधिकरणाच्या अधिकारातील काही प्रकरणे असल्यास संबंधित कार्यकारी अभियंता विभागामार्फत बाब टिप्पणी सादर करण्यात येते. सदर टिप्पणीवर आवश्यकतेप्रमाणे मुख्य लेखाधिकारी आर्थिक बाजूंची पडताळणी करतात. तदनंतर सदर प्रस्ताव उपमुख्य अभियंता तसेच मुख्य अधिकारी यांच्या मान्यतेने मंडळासमोर ठेवण्यात येतो. या व्यतिरिक्त प्राधिकरणासमोर बाब टिप्पणी ठेवावयाची असल्यास वरीलप्रमाणे मंडळापुढे बाब टिप्पणी ठेवुन मंडळाच्या शिफारशीनुसार प्राधिकरणापुढे सादर करण्यात येते. सदर बाब टिप्पणीवर मुख्य अभियंता / प्रा. तथा वित्त नियंत्रक यांच्या अभिप्रायासह उपाध्यक्ष / प्रा. यांना सादर केला जातो. काही प्रकरणे आवश्यकता असल्यास वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ / प्रा., विधी सल्लागार/ प्रा. यांचेही अभिप्राय नोंदविले जातात. उपाध्यक्ष / प्रा. यांच्या मान्यतेनुसार सदर बाब टिप्पणी प्राधिकरणासमोर चर्चेस येते व प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये ठरावान्वये प्रस्तावास मान्यता प्रदान केली जाते.

मॅन्युअल - ४

कर्तव्य / जबाबदा-या पार पाडण्यासाठी ठरवून दिलेली मानके / निकष

या विभागास सदर बाबतीत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण नियम, १९७६ नुसार कार्यपद्धती ठरवून दिलेली आहे.

निकष अ-

- १) म्हाडाच्या मंडळांतर्गत हाती घेण्यात येणाऱ्या उपकर प्राप्त इमारतीच्या दुरुस्तीबाबत व इतर योजनांबाबत कार्यक्रम अंदाजपत्रक / अंदाजपत्रकाव्दारे विविध उत्पन्न गटांतर्गत गाळे बांधण्याचे वार्षिक उद्दिष्ट ठरवून दिले जाते.

निकष- ब

कार्यकारी अभियंता/ डी-३ विभाग / मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ यांच्या विभागात प्राप्त झालेली प्रकरणे तपासुन त्यावर कार्यवाही करणे अथवा सक्षम प्राधिकरणाच्या स्तरावर घ्यावयाच्या निर्णयासाठी शिफारस करणे.

शासनाकडुन व अन्य बाहेरील व्यक्तीकडुन अथवा इतर विभागाकडुन प्राप्त होणारी निवेदन पत्रे / विषयांची तपासणी करणे, त्यास उत्तर देणे, शासनाने ठरवून दिलेल्या पद्धतीप्रमाणे प्राप्त झालेली प्रकरणे सात दिवसांत सादर करणे. ज्या ठिकाणी कार्यकारी अभियंता अथवा इतर विभागाकडुन कार्यवाही अथवा अभिप्राय घ्यावयाचे असतील तर त्यादृष्टीने काही कालावधी लागत असेल तर पाठपुरावा करणे.

मॅन्युअल - ५

कर्तव्ये बजावतांना मंडळाच्या अधिकारी कर्मचा-यांकडून वापरण्यात येणा-या नियम, विनियम सुचना हस्तपुस्तिका व अभिलेख यांचा तपशील.

या विभागात म्हाडा अधिनियम, प्राधिकरणाने वेळोवेळी काढलेले परिपत्रके, कर्मच्यांच्यांचे बाबतीत महाराष्ट्र सिहील सर्विसेस नियम व बांधकामाचे नियमासाठी महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमावली, महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम लेखा संहीता, प्राधिकरणांचे अधिकार प्रदान, ठराव व परिपत्रके या नुसार कार्यवाही केली जाते.

अधिनियम व नियमांचे संदर्भ :-

- अ. म्हाडा अधिनियम १९७६
- ब. सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिका
- क. प्राधिकरणाने प्रदान केलेली अधिकार प्रदानता
- ड. नियम आणि विनियमाला अनुसरून प्राधिकरणाने आखलेले धोरण/परिपत्रके इ.
- इ. डी.एस.आर. २०२०-२१ (मु. इ. दु. व पु. मंडळाचे वार्षिक दरपत्रक)
- टी.एस.आर. २०२२-२३ (मु. इ. दु. व पु. मंडळाचे वार्षिक दरपत्रक)

मॅन्युअल - ६

मंडळ स्तरावर अथवा मंडळाच्या नियंत्रणाखाली कागदपत्रांची वर्गवारी.

खालील दस्तावेज / नियम / विनियम / अहवाल / परिपत्रके या विभागाकडे उपलब्ध असतात.

१. अ. म्हाडा अधिनियम १९७६
- ब. सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिका
- क. प्राधिकरणाने प्रदान केलेली अधिकार प्रदानता
- ड. नियम आणि विनियमाला अनुसरून प्राधिकरणाने आखलेले धोरण/परिपत्रके इ.
- इ. सार्वजनिक बांधकाम विभागाची दरपुस्तके, दुरुस्ती मंडळाने पारीत केलेली दरपत्रके
२. प्राधिकरणाने वेळोवेळी जारी केलेले परिपत्रके सारग्रंथ (कॉम्पैडिडम)
३. स्थापत्य परिमंडळामार्फत मंडळाच्या / प्राधिकरणाच्या बैठकीपूढे निर्णयासाठी सादर केलेल्या प्रकरणांच्या विषयनिहाय नस्त्या / बाब टिप्पणी नस्ती.
४. विविध विषयाबाबतचे मासिक प्रगती अहवाल.
५. योजनांविषयक माहीती जसे की, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, अंदाजपत्रके, निविदा याबाबतचे मंजुर प्रस्ताव, याबाबतच्या नोंदवहाया व इतर पत्रव्यवहार, बांधकाम सुरु असलेल्या योजनांची माहीती व त्याबाबतचा पत्रव्यवहार, झालेल्या कामांबाबतची व हाती घेण्याच्या योजनांबाबतची माहीती, योजनेवर झालेला पत्रव्यवहार.
६. कर्मचाऱ्यांची वैयक्तीक नस्ती व विविध विभागाशी झालेला पत्रव्यवहार माहीती अधिकारा संबंधीची माहीती व त्याबाबतचा पत्रव्यवहार, प्राधिकरणाने निर्गमित केलेली परिपत्रके व त्याबाबतचा पत्रव्यवहार.

मॅन्युअल - ७

धोरण तयार करणे किंवा प्रशासन यामधे जनतेच्या/लोकप्रतिनिधींच्या सहभागाविषयी अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेबाबत तपशील.

सदर बाब या कार्यालयाच्या अखत्यारित येत नाही.

मॅन्युअल - ८

कामकाज सल्ला देण्यास, मंडळाचा भाग असलेल्या २ किंवा त्यापेक्षा जास्त सभासद असणारे मंडळ परिषद, समिती गठित केली असल्यास त्याची माहिती. अशा समितीत यांच्या बैठकीचे इतिवृत्त सर्वसामान्य जनतेस खुले असते कायं त्याबाबत माहिती.

सदर बाब प्रशासकीय विभागाने सादर करणे आवश्यक आहे.

मॅन्युअल - ९
मंडळाचे अधिकारी व कर्मचा-यांची सूची/निर्देशिका.

कार्यकारी अभियंता/ डी-३/ मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ यांच्या कार्यालयात¹
 कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचा-यांची निर्देशिका,

अ. क्र.	अधिकारी / कर्मचारी यांची नावे (संवर्ग निहाय)	हुद्दा	पत्ता
वर्ग-१			
१	श्री.बाळासाहेब पाटोळे	कार्यकारी अभियंता	कार्यकारी अभियंता डी-३ विभाग, याचे कार्यालय, मुं.इ.दु.व पु.मंडळ. ८९-९५, रजनी मजल, १ला मजला, ताडदेव रोड, मुंबई - ३४. कार्यालयीन दूरध्वनी क्र. २३५३१३२९.
२	श्री. उमेश एस. माने	उप अभियंता	
३	श्री विशाल जाधव	उप अभियंता	
४	श्रीमती सारिका लोखंडे [अतिरिक्त कार्यभार]	उप अभियंता	
वर्ग-२ (तांत्रिक)			
१	श्री जितेश पाटोळे	शाखा अभियंता	कार्यकारी अभियंता डी-३ विभाग, याचे कार्यालय, मुं.इ.दु.व पु.मंडळ. ८९-९५, रजनी मजल, १ला मजला, ताडदेव रोड, मुंबई - ३४. कार्यालयीन दूरध्वनी क्र. २३५३१३२९.
२	कु. अंबिका चौधरी	कनिष्ठ अभियंता	
वर्ग-३			
१	श्री. वसंत महाडीक	सहाय्यक	कार्यकारी अभियंता डी-३ विभाग, याचे कार्यालय, मुं.इ.दु.व पु.मंडळ.
२	श्री. जगदिश जाधव	वरिष्ठ लिपिक	८९-९५, रजनी मजल, १ला मजला, ताडदेव रोड, मुंबई -३४. कार्यालयीन दूरध्वनी क्र. २३५३१३२९.
३	श्री. अनुप डिवकर	वरिष्ठ लिपिक	
४	श्री निलेश निकाडे	कनिष्ठ लिपिक	
वर्ग-४			
१	श्री. प्रविण शिंदे	शिपाई	कार्यकारी अभियंता/ डी-३ विभाग मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, ८९-९५, रजनी महल, ताडदेव रोड, मुंबई -३४ दूरध्वनी. क.०२२-२३५३१३२९

मॅन्युअल - १०

मंडळाच्या अधिकारी/कर्मचा-यांना मासिक वेतन व नुकसान भरपवार्ई देण्याची विनीयमातील पद्धत

सदर बाबत कार्यकारी अभियंता / डी-३ विभाग / मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ या कार्यालयाशी संबंधित नाही.

मॅन्युअल - ११

प्रत्येक नियोजनासाठी अर्थसंकल्पात केलेली प्रस्तावित तरतुद व प्रत्यक्ष झालेला खर्च.

सदर बाब लेखाविभागाने सादर करणे आवश्यक आहे.

मॅन्युअल - १२

अर्थसहाय्यीत कार्यक्रम राबविण्याची पृष्ठदत अर्थसहाय्याची रक्कम व लाभार्थी यांचा तपशील.

या विभागांतर्गत असलेल्या उपकरणापासून इमारतींसाठी मा.विधानसभा/ विधानपरिषद सदस्य यांच्या स्थानिक आमदार निधीतून प्राप्त अर्थसहाय्याने दुरुस्तीची कामे राबविण्यात येतात.

मॅन्युअल - १३

मंडळातर्फे देण्यात येणा-या सवलत परवाना किंवा अधिकृत यांच्या लाभार्थीचा तपशील.

सदर बाब या कार्यालयाशी संबंधित नाही.

मॅन्युअल - १४

इलेक्ट्रॉनिक माध्यमावर उपलब्ध असलेल्या माहितीचा तपशील

या संदर्भात खालील माहिती इलेक्ट्रॉनिक माध्यमावर उपलब्ध आहे.

- १) जी.आय.एस. मॅर्पिंग अंतर्गत या विभागातील उपकर प्राप्त इमारतींची माहिती म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मॅन्युअल - १५

माहिती मिळविण्यास नागरिकांना उपलब्ध सुविधाचा तपशील. वाचनालय व वाचनखोली असल्यास त्याबाबात तपशील.

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत या विभागात माहिती अधिकारी, सहाय्यक माहिती अधिकारी कार्यरत आहेत. (सविस्तर तपशील मॅन्युल क्र. १६ मध्ये)

मॅन्युअल - १६

जन माहीती अधिकारी यांचे नांव, पद आणि इतर तपशील.

केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम २००५

कार्यकारी अभियंता, डी-३ विभाग, योथील मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील माहिती
अधिकारी, सहाय्यक माहिती अधिकारी, आणि अपिल अधिकारी यांची तपशीलवार माहिती.

माहिती अधिकारी :-

अ.क्र.	सहाय्यक माहिती अधिकारीच्याचे नांव	अधिकारी पद	सहाय्यक अधिकारी म्हणून त्याची कार्यकक्ष	संपूर्ण पत्ता व दूरध्वनी
२	श्री. उमेश माने	उपअभियंता	डी-३ विभागातील उपकरप्राप्त इमारतींची दुरुस्ती, पुनर्विकास, पुनर्रचना व पुनर्रचित इमारतींची, संक्रमण शिविराची देखभाल दुरुस्ती	कार्यकारी अभियंता डी-३ विभाग, यांचे कार्यालय, मुं.इ.दु.व पु.मंडळ. ८९-९५, रजनी मजल, १ला मजला, ताडदेव रोड, मुंबई -३४. कार्यालयीन दूरध्वनी क्र. २३५३१३२९
३	श्री. विशाल जाधव	उपअभियंता	डी-३ विभागातील उपकरप्राप्त इमारतींची दुरुस्ती, पुनर्विकास, पुनर्रचना	
४	श्रीमती सारिका लोखंडे [अतिरिक्त कार्यभार]	उपअभियंता	डी-३ विभागातील उपकरप्राप्त इमारतींची दुरुस्ती, पुनर्विकास, पुनर्रचना	

अपिलीय माहिती अधिकारी :-

अ.क्र.	अपिलीय अधिकारीच्याचे नांव	अधिकारी पद	अपिलीय अधिकारी म्हणून त्याची कार्यकक्ष	संपूर्ण पत्ता व दूरध्वनी
६	श्री.बालासाहेब पाटोळे	कार्यकारी अभियंता	डी-३ विभाग,	कार्यकारी अभियंता डी-३ विभाग, यांचे कार्यालय, मुं.इ.दु.व पु.मंडळ. ८९-९५, रजनी मजल, १ला मजला, ताडदेव रोड, मुंबई -३४. कार्यालयीन दूरध्वनी क्र. २३५३१३२९

मॅन्युअल - १७
विहित करावयाची असलेली इतर काही माहीती.

निरंक

AJNla

कार्यकारी अभियंता / डी-३ विभाग,
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ.